

**Elements of Lifestyle**
**Appetite**

कर्बो	मीठ	भाज्या/फळे	जंक	तेल	गोड
					

**Lifestyle**

झोप	व्यायाम	जीवनशैली	ध्यान
			

**Substance**

धुम्रपान	तंबाखू	दारू	इतर
			

**Body Mass Index**


Argh! You are obese. Your BMI score 31.74 is very high than the target range 21-24.9.


**Hip Waist Ratio**


Oops! Your HW ratio is higher than normal! Your current HW ratio is 1.05 it should be below 1.0 and waist size to 35 inches


**Weight**


Argh! Your weight is very high. Your current weight 95 kgs is very high than the target range 70-75 Kgs.



## Disease Specific Risks

### High Risks

Obstructive sleep apnea

### Moderate Risk Areas

Multiple lifestyle disease

Type-2 Diabetes

High blood cholesterol

### Guidelines

स्वतःला आणितुमच्या प्रयोजनांना शक्ति करा - शारीरिक तसेच मानसिक चांगले आरोग्य काय

आहे आणिते कसे मळिवायचे.

- खूप तातडीचे

तुमच्या शरीराशी जुळवून घ्या आणित्याच्या गरजा ओळखा - पुरेशी विश्रांती घ्या, नियमि

व्यायाम करा, चांगला आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणितररोज ध्यानाचा सराव करा.

- खूप तातडीचे

नरिगी बीएमआय राखा. पोषक आहाराचा समावष्टि करा - भाज्या (वशिषतः हरिव्या पालेभाज्या) आणि

फळे आणिकिर्बोदकामधे, मठाई, मीठ आणचिरबी. अधकि प्रथनि आणिसंपूर्ण धान्य (पीठ)

खा आणिपरिष्कृत कार्बोहायड्रेट (मैदा) कमी करा. तुमच्या आहारात काही काजू

आणिबियांचा समावेश करा. तुम्ही जीवनसत्त्वे आणिखनिजे समृध्द अन्न खात असल्याची खात्री

करा - लब्विर्गीय फळे (संत्रा, लब्वि आणिगोड-लब्वि), दही/दही, हळद, हरिव्या भाज्या,

बीट आणिडाळबि, तीळ, अंबाडी बिया, काजू, मनुका आणिखजूर. शक्यतो पूर्ण फॅट

दूध आणिपूर्ण फॅट डेअरी उत्पादने टाळा. प्रक्रिया केलेले, तळलेले आणिजंक फूड

कमीत कमी करा. दररोज कमिन 8 ते 10 ग्लास पाणी प्या. लक्षात ठेवा

तुम्हाला जे आवडते ते तुम्ही खारू शकता पण संयम/संतुलन ही गुरुकलिली आहे. नियमितिपणे

व्यायाम करा, दररोज कमिन 45 मनिटि सौम्य व्यायाम आणिशक्यतो दर आठवड्याला 150

मनिटि हृदय व रक्तवाहनियासंबंधी व्यायाम करा. योग्य वेळेत पुरेशी (७-९ तास) झोप घेऊन

दैनंदिनि दनिचर्या तयार करा. सूर्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करा, लवकर उठा आणिउशीरा

झोपू नका. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम टाळा आणितुमची जेवणाची वेळ आणिझोपेची वेळ

यामध्ये कमिन् 3 तासांचे अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा.

- तातडीचे

---

घर आणकामाच्या ठिकाणी मानसकि आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या जवळच्या कौटुंबिक सदस्यांशी आणक मतिरांसोबत तुमच्या कोणत्याही समस्येबद्दल मोकळेपणाने बोला. खोल श्वासोच्छ्वासाचा व्यायाम आणकिभारगदर्शति कवि स्वयं-ध्यान दररोज करा. तुमच्या छंदांसाठी काही मनिटिंचा रोजचा मजेशीर वेळ नयिमति करा - संगीत ऐकणे, गाणे, बागकाम करणे, बाहेर नसिर्गात फरियला जाणे कवि पाळीव प्राण्यांसोबत खेळणे आणकि तुमच्या कुटुंब आणकिमतिरांसोबत आनंदी वेळ घालवणे.

- खूप तातडीचे

---

सूर्यप्रकाशात तुमचा संपर्क वाढवा- चालायला जा कवि सकाळी घराबाहेर तुमचे दैनंदिनि एरोबकि व्यायाम करा. दूध आणकिदुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढवा पण ते पूर्ण फॅट नसल्याची खात्री करा.व्हर्टिमिनि डी सप्लमिंट्स देखील, कॅल्शियमसह कवि कॅल्शियम श्वाय डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर घेणे सुरक्षति आहे.

- खूप तातडीचे

---

तुमच्या लैंगकि भागीदारांची संख्या मर्यादति करा. नेहमी सुरक्षति सेक्सचे अनुसरण करा - कंडोम वापरा.

- खूप तातडीचे

---

तुमचा मधुमेह नयित्त्रणात ठेवा आणकिउच्च मधुमेहाचिसिर्व गुंतागुंत टाळा. कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करा, परषिकृत कार्बोहायड्रेट टाळा आणकिसाखर कमी करा (शक्य तेवढी थांबवा) मग ती मठिई, कोला कवि चहा, कॉफी इत्यादीमध्ये असेल तरीही.

- खूप तातडीचे

---

दर महन्याला तुमचे FBS आणकिPPBS तपासा तसेच दर तीन महन्यांनी HBA1C तपासा, आणकिदर 3 महन्यांनी तुमच्या डॉक्टरांना भेटा. जर साखरेची पातळी खूप जास्त असेल तर तुमच्या डॉक्टरांना SOS ला भेट द्या. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी योजना तयार करा. नयिमतिपणे औषधे घ्या आणकित्यानूसार तुमची जीवनशैली बदला. मधुमेहाच्या गुंतागुंती - डोळे, मूत्रपडि, पाय इत्यादींसाठी वार्षकि तपासणीसाठी डायबेटकि क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला दला जातो

आणति लवकर शोधून काढणे आण आवश्यक असल्यास उपचार घेणे योग्य आहे .

मधुमेहाच्या गुंतागुंती बद्दल अधिक जाणून घ्या आण प्रतबंधात्मक पावले उचला.

- तातडीचे

---

तुमचे रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा आण उच्च रक्तातील कोलेस्टेरॉलच्या सर्व गुंतागुंत टाळा. तुमच्या

हृदय आण रिक्तवाहिन्यांसाठी अनुकूल आहाराचे पालन करा. तळलेले पदार्थ कमीत कमी करा. तेल,

तूप आण लोणी, विशेषतः ट्रान्स फॅट्सचे सेवन कमी करा.

- तातडीचे

---

दर सहा महिन्यांनी तुमचे रक्तातील कोलेस्टेरॉल तपासा आण जिास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आवश्यक असल्यास उपचार बदला.

- खूप तातडीचे

---

दर तीन महिन्यांनी तुमचे बीपी तपासा आण उच्च असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वतःचे

मूल्यांकन करा आण आवश्यक असल्यास उपचार सुरु करा.

- खूप तातडीचे

---

उच्च रक्तदाब, मधुमेह आण कोलेस्टेरॉल यांसारखे जुनाट आजार हे आजीवन आजार आहेत आण त्रियामुळे

हृदयविकार आण पक्षाघात यांसारख्या गुंतागुंत निर्माण होतात. ते औषधांनी नियंत्रित केले जाऊ शकतात,

म्हणून औषधे घेणे कधीही थांबवू नका. एका तमाहीत कमिान एकदा नियमितपणे तुमच्या डॉक्टरांना

भेट द्या.

- खूप तातडीचे

---

तुमच्या हृदयाचे नरीक्षण करा आण दरवर्षी तुमचा ईसीजी घ्या.

- खूप तातडीचे

---

तुमच्या हृदयाचे परीक्षण करा आण दर तीन वर्षांनी तुमचे TMT घ्या.

- खूप तातडीचे

---

दरवर्षी तुमची थायरॉईड चाचणी करा.

- तातडीचे

---

तुमच्या विटामिनि बी 12, D चाचण्या दरवर्षी करा.

- तातडीचे

---

जर तुम्हाला झोपायला त्रास होत असेल तर तुम्हाला स्लीप एपनथिा असू शकतो. स्लीप

एँपनथिाच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या आणतिे कधीही उद्भवल्यास स्वतःचे मूल्यांकन करण्यासाठी (झोपेचा अभ्यास करून) झोपेच्या तज्जाचा सल्ला घ्या आणआवश्यक असल्यास उपचार सुरू करा.

- खूप तातडीचे

---

तुम्हाला लढटपणाशी संबंधति जोखीम समजून घेणे आवश्यक आहे आणअनावश्यक जोखीम न घेता

तुमचे वजन व्यवस्थापति करण्यासाठी एक योजना तयार करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की आक्रमक आणएकमतीय आहाराचे दुष्परणाम आहेत, ते घेण्यापूर्वी त्यांची जाणीव ठेवा.

- खूप तातडीचे

---

तुमचा लढटपणा व्यवस्थापति करण्यासाठी वैद्यकीय पोषण थेरपीसह स्थौल्य तज्जाचा सल्ला घ्या आण

आवश्यक असल्यास औषधे कविा शस्त्रक्रयिासाठी तयार रहा. याव्यतिरिक्ति, नरींगी जीवनशैली वकिसति करण्यासाठी तुम्हाला वर्तणुक उपचार करणे आवश्यक आहे.

- खूप तातडीचे

---

तुमची इन्सुलनि चाचणी दरवर्षी करा.

- तातडीचे

---

तुम्हाला मेटाबॉलकि सडिरोम (एकाधकि जीवनशैली रोग) असण्याची शक्यता आहे असे दसिते. तुमचे आरोग्य

गांभीर्याने घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणदिलिल्या सल्यांचे नयिमकतेने पालन करा.

- तातडीचे

---

डॉक्टरांनी तपासलेल्या लहान जखमांमधून नेहमी अस्पष्ट रक्तस्त्राव/अतिरिक्तस्त्राव होतो. Male

- तातडीचे

---

## Expert Notes